

May 07, 2022

To,
BSE Limited
25<sup>th</sup> Floor, P.J. Towers,
Dalal Street, Fort,
Mumbai– 400 001.

Re.:-Newspaper Advertisement of the Audited Financial Results for the Fourth Quarter and Year ended on March 31, 2022.

Dear Sir,

Please find enclosed herewith the copy of newspaper advertisement of Audited Financial Results for the Fourth quarter and Year ended on March 31, 2022 in the English National daily "Business Standard" dated 07/05/2022 and Marathi daily "Mumbai Lakshadeep" dated 07/05/2022.

Kindly note the same and acknowledge the receipt.

Thanking you,

Yours truly,

For Jupiter Infomedia Limited

Umésh Vasantlal Modi Managing Director

DIN: 01570180



# New testing rules to hamper 5G roll-out: Telecom gear makers

SURAJEET DAS GUPTA New Delhi, 6 May

elecom equipment makers and mobile operators are pushing for an exemption from the contentious mandatory testing and certification of all kev network equipment as per the new rules that are slated to kick in from July 1.

They have told the government that these requirements will lead to a serious disruption in the supply chain for building 4G and the upcoming 5G networks and could jeopardise the latter's launch expected to take place by the end of this year.

The equipment manufacturers are demanding that the exemption from the rules given to mobile devices, smart watches, servers, smart cameras and POS machines by the ministry of electronics and information technology (MEITY) late last month should also be extended to them.

Some have even suggested a six-month extension of the deadline, pending a final decision on the rules, so that companies can procure equipment and don't face supply chain disruptions.

The Telecom Equipment Manufacturers Association (TEMA) believes that mandatory testing rules have lost their relevance and, hence, should not be imposed on telecom

The government is committed to removing archaic regulations. We feel that the time has come to see if mandatory testing and certification has lost relevance and should be removed, especially after the announcement of the trusted product policy, which covers all telecom products procured by TSPs (telecom service providers). For any other left over items, it can be brought under the ambit of BIS (Bureau of Indian Standards) just like the five exempted products," says NK Goyal chair-

Telecom equipment makers are also peeved that the Telecom Engineering Centre (TEC) has enlarged its scope of work by demanding country of origin details as well as MOUs between original equipment manufacturers (OEMs) and the applicant and other confidential information which has no relation with product regulatory compliance.

Under the new mandatory testing and certification rules, equipment like microwave, radios, routers, and so on, which can be used for both 4G and 5G networks cannot be imported or sold without being tested by earmarked third party labs and then certified by the TEC on parameters of safety, emission and other technical norms

However, with labs are still not equipped to handle such testing, and given that their numbers are small, telcos fear that orders to buy or import network equipment will either come to a standstill or get delayed by 6-12

There have been hectic discussions between stakeholders over the last few days



#### SIGNALLING DISCONTENT

■ Telecom gear makers are pushing for exemption from the mandatory testing and certification of equipment

■ They claim that huge delays in the testing by labs will disrupt the supply chain and jeopardise the roll-out of 5G services by the end of this year

■ They want the same exemption given to mobile devices, servers, smart watches, etc., a few days ago

■ They say the mandatory rule is irrelevant as the government's "trusted policy" takes care of it. Besides, BIS certification also exists

and a committee has been set up by the department of telecommunication (DoT) to look into reforms in the testing and certification rules.

The matter came to a head after the MEITY, in an order on 27 April, exempted mobile handsets, smart watches, smart camera, servers, amongst others, from the mandatory testing and certification rules. The companies in this space had protested that their products are already being certified by the BIS on the same parameters.

Telecom companies say that operators prefer to use radios, base stations and other products which work seamlessly for both 4G and 5G networks. Says a senior telco executive:

'Now these products will also come under the July deadline. As labs are not equipped to handle them or can do so after huge delays, it might take 6-12 months before we get a certification and then apply for permission to import. With the chip and component shortage in the world due to the closure of factories in China and the impact of the Russia-Ukraine war, products earmarked for India will be sent to other markets. This will surely have an impact on the 5G rollout.

## Wadia warns public of Century realty project

DEV CHATTERJEE Mumbai, 6 May

Nusli Wadia, chairman of Wadia group of companies, issued a public notice to warn customers of Century Textiles saying the luxury housing project is being built on disputed land.

The land parcel is valued at around ₹1,800 crore to ₹ 2,000 crore with development potential of up to₹15,000

Century Textiles, a company now managed by Kumar Mangalam Birla, chairman of the Aditya Birla group, recently sold apartments worth ₹1,000 crore in Worli, Mumbai,

The project is coming up adjacent to Bombay Dyeing's headquarters. Wadia said the statement by Century that it owns 30 acres of land in Worli is "factually incorrect, unscrupulous, fraudulent, and deceitful". The total parcel of land owned by Century is only 20 acres and not 30 acres, Wadia said in a public notice published in newspapers on Friday. The remaining 10 acres are owned by Wadia and are not available to Century for development, the notice says.

In a statement, Century Textiles said it always maintained that Birla Niyaara is part of an integrated 14-acre development and consistently



Wadia group of companies, has filed a suit before the Small Causes court in Bombay for eviction of Century from the premises

maintained in all its communication across mediums, including advertisements /news articles/brochures, etc.

"Overall, Century Textiles and Industries, which independently and absolutely owns 30-plus acres of land at Worli across several locations, is planning to develop the same over a period of time after taking requisite approvals," the statement said.

The land measuring approximately 10 acres (the subject matter of advertisement) does not form part of the 30-plus acres of land and has no connection with the proposed development of 30-plus

#### FIGHT OVER MUMBAI LAND PARCEL

■Wadia and Century litigating over 10 acres in Worli, Mumbai, for over a decade

Land parcel is worth ₹1,800 cr to ₹2,000 cr

Development potential of 2 mn sq. ft worth up to ₹15,000 cr

■Wadia issues public notice that the total parcel of land owned by Century is only 20 acres and not 30 acres


■ Century denies any development on the land

acres, the statement said.

Wadia has filed a suit for eviction of Century from the premises before Small Causes court in Bombay. The court has restrained Century from dealing with the premises and structures, the notice said.

Century is misguiding and

cheating the public at large. The public at large is cautioned not to deal with or enter into any agreement with Century or its subsidiaries for sale/transfer and of any project (including Wadia said. If anyone enters into an agreement with Century then it will be at their cost, Wadia warned.



## Compensate flyers if denied boarding, DGCA tells airlines

Airlines are indulging in carriers have been overbook "unfair practice" of denying ingtheir flights as Covid cases boarding to passengers even when they report for their flights at the airport on time, the Directorate General of Civil Aviation has stated.

The DGCA — in an e-mail on May 2 —asked all Indian come to the notice of this office carriers to give compensation and facilities to passengers affected by such denial of boarding, failing which it would will impose financial penalties on them.

Sources alleged that Indian

are receding, and when the number of passengers exceed the number of seats in the aircraft, the airlines do not take them on-board.

The email said, "It has that various airlines are denving boarding to passengers holding confirmed ticket on a flight, although they have presented themselves for boarding within the time specified by the airline.'

## **ONGC wins 18** of 21 blocks in OALP-VI bid, OIL gets 2

State-owned Oil and Natural Gas Corporation (ONGC) has won 18 of the 21 areas offered for finding and producing oil and gas in the sixth bid round under Open Acreage Licensing Policy, according to the Directorate General of Hydrocarbons (DGH).

Oil India (OIL) walked away with two blocks and Sun Petrochemicals got one block, the DGH said announcing the winners of the OALP-VI round. The 21 blocks or areas offered for exploration and production of oil and gas in OALP Bid Round-VI attracted just 3 bidders at the close of bidding on October 6, 2021.

## TANFAC INDUSTRIES LIM

CIN: L24117TN1972PLC006271
REGD. OFFICE: 14 SIPCOT INDUSTRIAL COMPLEX, CUDDALORE – 607 005, TAMIL NADU Website: www.tanfac.com - Email: tanfac.invreln@anupamrasayan.com - Telephone: +91 4142 239001-5 - Fax: +91 4142 239008

### EXTRACT OF STANDALONE AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE YEAR ENDED 31ST MARCH, 2022

(₹ in lakhs) Quarter ended Quarter ended Quarter ended Year ended **Particulars** 31.03.2022 30.12.2021 31.03.2021 31.03.2022 31.03.2021 Audited Unaudited Audited Audited Total Income Operations (net) 6.828.77 9.094.41 3.977.13 32.357.63 14.926.18 Net Profit / (Loss) for the period (before tax, exceptional items) 2,048.48 2,506.01 Net Profit / (Loss) for the period before tax (after exceptional items) 7.194.65 2.506.01 705.88 1,496.57 (5.54) 5,328.38 1,747.41 Net profit / (Loss) for the period after tax Total Comprehensive Income for the period (Comprising Profit / (Loss) for the period (after tax) 747.58 1.500.80 42.22 5.394.87 1.803.86 and other Comprehensive Income (after tax) Paid Up Equity Share Capital (Face Value of ₹ 10/-) 997.50 997.50 997.50 997.50 997.50 Earnings Per Share (of ₹ 10/- each) Basic 7.08 15.00 (0.06)53.42 17.52

NOTES: The above is an extract of the detailed format of Audited Financial Results filed with BSE Limited, under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure

The full format of the Audited Financial Results are available on the BSE Limited website viz., www.bseindia.com and the Company's website, viz., www.tanfac.com

15.00

For TANFAC INDUSTRIES LIMITED (K.SENDHIL NAATHAN) MANAGING DIRECTOR

CONSOLIDATED

# www.bankofbaroda.in



**TENDER NOTICE** Bank of Baroda, Head Office Baroda invites tenders and price bids from IBA approved Security Printers for empanelment

"For Printing and Personalization of Welcome Kits" Detailed tender documents are available in the Tenders section of Bank's website: www.bankofbaroda.in

Any Addendum/Corrigendum including modification in the tender documents shall be notified only on the Bank's website: www.bankofbaroda.in

Last dates for submission of Tenders is 14-06-2022

Place: Baroda Date: 07.05.2022

1 Total income from operations (net)

Total comprehensive Income for the period.

General Manager (Operations & Services), Head Office. Baroda

## JUPITER INFOMEDIA LIMITED CIN: L22200MH2005PLC152387 Regd. Off.: 336 Laxmiplaza Laxmi Indestate New Link Road Andheri West Mumbai - 400053.

Emall: jupiter@jimtrade.com, Web: www.jupiterinfornedia.com. Tel: 91-22-26341691						
1	Extract of Audited Consolidated Financial Results for the Quarter and Year ended 31" March, 2022					
Sr. No.	Particulars	Quarter ended 31.03.2022	31.03.2022	3 months ende 31.03.2021		
1	Total income from operations (net)	46.50				
2	Net Profit/(Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items#)	(32.28)	55.65	11.10		
3	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items#)	(32.28)				
4	Net Profit (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items#) attributable to the owners of the company	(21.25)		, ,		
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)] attributable to the owners of the company	(21.25)	24.39	(7.52)		
6	Paid-up Equity Share Capital [Face value Rs. 10 per share]	1002.00	1002.00	1002.00		
7	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year	400.75	400.75	21.07		
8	Earnings Per Share (of Rs. 10/- each) (for continuing and discontinued operations) -					
	Basic:	(0.21)				
2.	Diluted:	(0.21)	0.24	(0.08)		
Not	Notes: 1. Extract of Audited Standalone Financial Results for the Quarter and Year ended 31st March, 2022 ₹ (In Labbu					
Sr. No.		Quarter ended 31.03.2022		Corresponding 3 months ender		

The above is an extract of the detailed format of Annual Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the above extract of the Financial Results as filed with the Stoc Exchange is available on the website of the Stock Exchange and the Company at www.b

. # Exceptional and/or Extraordinary items adjusted in the Statement of Profit and Loss in accordance

Umesh Mod Date: 06/05/2022

## भारत सरकार का उपक्रम

केनरा बैंक Canara Bank 🗸 A Government of India Undertaking

**STANDALONE** 

Together We Can

## AUDITED FINANCIAL RESULTS (STANDALONE & CONSOLIDATED) FOR THE QUARTER / YEAR ENDED 31st MARCH 2022

₹23,090 Cr. Up by 17.27% **NET PROFIT** ₹5.678 Cr. Up by 121.95% **NET INTEREST INCOME** ₹26.384 Cr. Up by 9.46% CASA

11.52% **HOUSING CREDIT** 

**GROSS ADVANCES** 

14.9%

9.77%

84.17% Up by 449 bps

15.

16.

Place: Bengaluru

Date: 06.05.2022

Debenture Redemption Reserve

Debt Service Coverage Ratio

Up by 172 bps

**GROSS NPA** 7.51% Down by 142 bps

31.03.2021

-8.92 -8.92

-3.56

2.65% Down by 117 bps Y-o-Y

Quarter Ended 31.03.2022 Year Ended 31.03.2022 SI. No. Quarter Ended 31.03.2021 Year Ended 31.03.2021 Year Ended 31.03.2022 Year Ended 31.03.2021 **Particulars** Ended 31.03.2022 31.03.2021 Total Income from Operations (net) 85907.15 21040.63 84204.78 94256.89 23292.18 93339.45 22323.11 24518.42 Net Profit / (Loss) for the period (before Tax. 2493.26 10316.49 1568.40 3707.22 2838.55 10499.91 1641.27 3881.55 Exceptional and/or Extraordinary items) Net Profit / (Loss) for the period before tax (after 9145.01 1641.27 2493.26 8961.59 1568.40 3707.22 2838.55 3881.55 (ceptional and/or Extraordinary items) Net Profit / (Loss) for the period after tax (after 1666.22 5678.42 1010.87 2557.58 1918.80 6124.83 1195.78 Exceptional and/or Extraordinary items) Total Comprehensive Income for the period [Comprising Profit/ (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)] Refer Note 2 1814.13 1814.13 1646.74 Paid up Equity Share Capital 1814.13 1646.74 1646.74 1814.13 1646.74 7. 55790.95 55790.95 48953.95 48953.95 59640.96 59640.96 52478.62 52478.62 Reserves (excluding Revaluation Reserve) 8. Securities Premium Account 13919.01 13919.01 30091.52 30091.52 13983.85 13983.85 30156.36 30156.36 52552.11 52552.11 43344.83 43344.83 9. Net worth 48692.46 48692.46 39814.26 39814.26 10. Paid up Debt Capital/ Outstanding Debt 26686.10 26686.10 23116.10 23116.10 Outstanding Redeemable Preference Shares 12. Debt Equity Ratio 0.55 0.55 0.76 0.76 Earnings Per Share (of Rs.10/- each) (For continuing and discontinued operations) 13. 9.18 32.49 6.14 10.58 35.04 7.26 19.11 16.91 32.49 6.14 19.11 16.91 35.04 7.26 14. Capital Redemption Reserve

17. Interest Service Coverage Ratio Not Applicable Not Applicable Not Applicable Not Applicable Not Applicable 1. The above is an extract of the detailed format of Quarterly / Yearly Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 and Regulation 52 of the SEBI (Listing Obligation and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly / Yearly Financial Results are available on the Stock Exchange website (BSE: www.bseindia.com and NSE: www.bseindia.com) and Bank's website (www.

Not Applicable

Not Applicable

A MANIMEKHALAI

**Executive Director** 

2. Information relating to Total Comprehensive Income and Other Comprehensive Income is not furnished as Ind AS is not yet made applicable to the Bank. 3. The Board of Directors recommended a dividend of Rs. 6.50 per equity share (65%) of face value of Rs. 10 each at their meeting held on 06/05/2022 subject to approval of shareholders in Annual General Meeting.

Not Applicable

K SATYANARAYANA RAJU

**Executive Director** 

Not Applicable

**BRIJ MOHAN SHARMA** 

**Executive Director** 

Sd/-Sd/-Sd/-Sd/-

f in y canarabank | p p canarabankofficial | g canarabankinsta | Call Canara & 1800 425 0018 | www.canarabank.com



**DEBASHISH MUKHERJEE** 

**Executive Director** 

Not Applicable

Not Applicable

**L V PRABHAKAR** 

MD & CEO

Not Applicable

Not Applicable

# देशात वर्षभर पुरेल इतका गहू साठा

तुलनेत यंदा देशात गव्हाचे उत्पन्न चांगले झालेय. भारतात आगामी १ एप्रिल २०२३ रोजी सुमारे ८० लाख मेट्रीक टन गहू शिल्लक राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे देशात वर्षभर पुरेल इतका गहू साठी असल्याची माहिती अञ्च व सार्वजनिक वितरण विभागाचे सचिव सुधांशू पांडे यांनी दिली. देशात यावर्षी १ हजार ५० लाख मेट्रीक टन गव्हाचे उत्पादन अपेक्षित आहे. केंद्र सरकार सध्या गव्हाची निर्यात करत आहे. गहू निर्यात रोखण्यासाठी सरकारने कोणतेही पाऊल उचलले नाही. आत्तापर्यंत ४० एलएमटी गहू निर्यातीसाठी करारबद्ध झाला आहे. एप्रिल २०२२ मध्ये सुमारे ११ एलएमटी गहू निर्यात करण्यात आला आहे. इजिप्त आणि तुर्कीने देखील भारतीय गहू आयात करण्यास मान्यता दिली होती. जूनपासून अर्जेंटिना आणि ऑरन्ट्रेलियातील गहु आंतरराष्ट्रीय

नवी दिल्ली, दि.६ : दरवर्षीच्या बाजारपेठेत येण्यास सुरुवात होईल. त्यामुळे निर्यातदारांना आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत गहु विकण्याची हीच योग्य वेळ आहे.बाजारभाव जास्त असल्याने व्यापारी मोठ्या प्रमाणात गह खरेदी करत आहेत. विशेष म्हणजे हमीभावापेक्षा जास्त जास्त दराने गव्हाची खरेदी केली जात आहे. किमान आधारभूत किंमत, जी शेतकऱ्यांसाठी चांगली होती., त्यापेक्षा अधिकचा दर शेतकऱ्यांना मिळतो.

> यावर्षी बाजारभावात झालेली वाढ, तसेच देशांतर्गत असलेली मागणी आणि निर्यातीसाठी खासगी कंपन्यांची असलेली जास्त मागणी यामुळे सरकारी एजन्सीची खरेदी कमी आहे. सध्या शेतकर्यांच्या गव्हाला चांगला भाव मिळत आहे. पूर्वी शेतकर्यांकडे सरकारला गहु विकण्याशिवाय पर्याय नव्हता. पण आता खुल्या बाजारात गव्हाची विक्री करत आहेत. खासगी बाजारामुळे सरकारी खरेदी कमी झाली असल्याचे सांगितले.

> > सार्वजनिकु न्यास नोंदणी कार्यालय

बृहन्मुंबई विभाग मुंबई

सारिमरा, सारिमरा मार्ग,

वरळी, मुंबई-४०००३०.

चौकशीची जाहीर नोटीस

Pragun Helping Hands Charitable Trust .. बाबत

सर्व संबंधित लोकांस जाहीर नोटीशीने कळविण्यात येते की

सहाय्यक धर्मादाय आयुक्त-१०, बृहन्मुंबई विभाग, मुंबई हे वर

नमूद केलेल्या अर्ज यासंबंधी महाराष्ट्रं सॉर्वजनिक विश्वस्त व्यवस्था

अधिनियम, १९५० चे कलम १९ अन्वये खालील मुद्यांवर चौकशी

१) वर नमूद केलेला न्यास अस्तित्वात आहे काय? आणि सदरचा

२) खाली निर्दिष्ट केलेली मिळकत सदर न्यासाच्या मालकीची आहे काय

सदरच्या चौकशी प्रकरणामध्ये कोणास काही हरकत घ्यावयाची असेल अगर पुरावा देणेचा असेल त्यांनी त्यांची लेखी कैफियत ही

नोटीस प्रसिध्द झाल्या तारखेपासून तीस दिवसांच्या आत या

कार्यालयाचे वरील पत्त्यावर मिळेल अशा रीतीने पाठवावी. त्यानंतर

आलेल्या कैफियतीचा विचार केला जाणार नाही. तसेच मुदतीत

कैफियत न आल्यास कोणास काही सांगावयाचे नाही असे समजून

चौकशी पुरी केली जाईल व अर्जाचे निकालाबाबत योग्य ते आदेश

राज्य, मुंबई यांचे शिक्क्यानिशी आज दिनांक ०६/०५/२०२२

ही नोटीस माझे सहीनिशी व मा. धर्मादाय आयुक्त, महाराष्ट्र

(अक्षरी रूपये एक हजार आठ फक्त)

अधीक्षक (न्याय शाखा)

सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय

बृहन्मुंबई विभाग, मुंबई

अ) जंगम मिळकत (वर्णन) : रू. १००८/-

न्यास सार्वजनिक स्वरुपाचा आहे काय?

ब) स्थावर मिळकत (वर्णन) : निरंक

शिक्का

Shri. Dhanesh Prafulchand Domadia .. अर्जदार

अर्ज क्रमांक: ACC / X / 1116 / 2022

सार्वजनिक न्यासाचे नावः

## हिजबुलच्या कमांडरसह दोन दहशतवादी ठार

थीनगर, दि. ६ : जम्मू-काश्मिरातील जिल्ह्यामधील पहलगामच्या वटकूट परिसरातील जंगलात शुक्रवारी झालेल्या चकम कीत सुरक्षा दलांनी हिजबुल मुजाहिद्दीनचा कमांडर अशरफ मौलवीसह दोन दहशतवाद्यांना ठार केलेय. काश्मीरचे पोलीस महानिरीक्षक विजय कुमार यांनी याला ढुजोरा दिला आहे.

यासंदर्भात विजय कुमार म्हणाले की, पहलगाममध्ये अशरफ मीलवीसह दहशतवाद्यांना ठार मारण्यात आले आहे. अशरफ मोलवी हिजबुलचा काश्मीरचा कमांडर होता. त्याला ६ मे २०२० साली रियाज नाइकूच्या हत्येनंतर मौलवीला कमांडर बनवण्यात होते. अनंतनाग जिल्ह्यातील तेंगपाव कोकरनाग परिसरातील रहिवासी मोहम्मद अशरफ खान उर्फ अशरफ मौलवी २०१३ साली हिजबुलम ध्ये सहभागी झाला.

#### पनराईज इंडस्ट्रीयल ट्रेडर्स लिमिटेड नोंदणीकृत कार्यालय: ५०३, कॉमर्स हाऊस, १४०,

नागिनदास मास्टर रोड, फोर्ट, मुंबई-४०००२३. ई-मेल:sitltd@vmail.com वेबसाईट:www.sunriseindustrial.co.in दूर.:८६५५४३८४५४/९९६९२७१३१०

सीआयएन:एल६७१२०एमएच१९७२पीएलसी०१५८७१ सूचना येथे सचना देण्यात येत आहे की. खालील बाबी विचारात

घेणे व मान्यता देणे याकरिता कंपनीचे नोंदणीकृत कार्यालय ५०३. कॉमर्स हाऊस. १४०. नागिनदास<sup>े</sup> मास्टर रोड फोर्ट, मुंबई-४०००२३ येथे मंगळवार, दि.२४ मे, २०२ रोजी स.११.३०वा. सनराईज इंडस्ट्रीयल ट्रेडर्स लिमिटेडच्य संचालक मंडळाची सभा होणार आहे. १. ३१ मार्च, २०२२ रोजी संपलेल्या तिमाही व वर्षाकरित

कंपनीचे लेखापरिक्षित विनीय निष्कर्ष (एकप्रेव) आणि ३१ मार्च, २०२२ रोजी संपलेल्या वर्षाकरिता लेखापरिक्षित वार्षिक अहवाल विचारात घेणे व मान्यता देणे . कंपनीची ५०वी वार्षिक सर्वसाधारण सभाकरिता दिवस तारीख, वेळ व ठिकाण निश्चित करणे.

. कंपनीची ५०वी वार्षिक सर्वसाधारण सभाकरिता सूच मंजूर करणे. भूर करण. . पुस्तक बंद करण्याची तारीख निश्चित करणे. . ३१.०३.२०२२ रोजी संपलेल्या वर्षाकरिता संचालव नोंद अहवाल मंजूर करणे.

अध्यक्षांच्या अनुमतीने इतर विषयावर विमर्ष. यापुढे कंपनीच्या प्रतिभूतीतील व्यवहाराकरिता त्यांचे पद्सिद्ध कर्मचारी, संचालक व प्रवर्तकांसाठी कंपनीची व्यापार खिडकी ०१ एप्रिल, २०२२ पासून सर्वसामान्य जनतेसकडे ३१.०३.२०२२ रोजी संपलेल्या तिमाही व वर्षाकरिताचे लेखापरिक्षित वित्तीय निष्कर्ष घोषित झाल्यानंतर ४८ तासांपर्यंत बंट त्रेवण्यान येर्डल सूचनेची प्रत कंपनीच्या www.sunriseindustrial.co.i

आणि बीएसईच्या www.bseindia.com वेबसाईटवर

मंडळाच्या आदेशान्वरे सनराईज इंडस्ट्रीयल ट्रेडर्स लिमिटेडकरित

सुरेश बी. रहेजा पुर्ण वेळ संचालक ठिकाण: मंबर्ड दिनांक: ०६.०५.२०२२ (डीआयएन:000७७२४५)

## शुध्दीपत्रक

दुकान क्र. ८ करिता सह्यागिरी कोहौसोलि च्या वतीने दि. २३.०३.२००३ रोजी जाहीर सूचना दिली होती. त्यात शेअर्स क्र. १०३१ ते १०५५ चे भागप्रमाणपत्र क्र. ४५ हे चुकीने नमूद झाले होते, योग्य प्रमाणपत्र क्र. ५० आहे आणि प्रमाणपत्र क्र. ३१ करिता दुकान क्र. हे चुकीने १ असे लिहिले आहे तरी ते कृपया ११ असे वाचावे

> सही/ वकील आर.बी. खानोलकर

**SANTOSH FINE - FAB LTD** 

#### Regd. Off.: 112/113, Mittal Estate Bldg., No. 6, Andheri (E), Mumbai - 400 059 **NOTICE**

NOTICE is hereby given that the Board Meeting of the Board of Directors of the company will be held on 28th May 2022 at 04.30 p.m. at Registered Office of the Company to consider the Audited Financial Accounts for the year ended as or 31st March, 2022.

FOR SANTOSH FINE FAB LTD.

Sd/ RADHA SHARMA Company Secretary & Compliance Office Place : Mumbai Date: 05-05-2022

## साश्वत टेक्नोक्रॅटस् लिमिटेड

सीआयएन:एल२४२२०एमएच१९७५पीएलसी०१८६८२ नोंदणीकृत कार्यालयः कार्यालय क्र. १४, १ला मजला, प्लबंर हाऊस, ५५७, जे.एस.एस. रोड, चिरा बाझार, मुंबई-४००००२. दूर.: ०२२ -२२०१६०२१/२२०१६०३१ ई-मेल: sashwat.technocrats@gmail.com

याद्वारे सूचना देण्यात येते की, ३१ मार्च, २०२२ रोजी संपलेल्या वर्षाकरिता कंपनीचे लेखापरिक्षित वित्तीय निष्कर्ष विचारात घेण्याकरिता सोमवार, १६ में, २०२२ रोजी स.११.३०वा. कंपनीच्या संचालक मंडळाची सभा होणार आहे. पुढील तपशिलाकरिता कृपया www.bseindia.com ला भेट द्या. साश्वत टेक्नोक्रॅटस लिमिटेडकरित

दिनांक: ०५.०५.२०२२

अक्षर जगदीश पटेल कंपनी सचिव व सक्षम अधिकारी



३९०, के-पश्चिम वॉर्ड, वर्सोवा टेलिफोन एक्स्चेंज जवळ. एस.व्ही.पी. नगर, म्हाडा, अंधेरी (प.), मुंबई-४०००५३.

दर.:०२२-२६३११६१०/२६३४३६०१

ताबा सूचना

खालील स्वाक्षरीकर्ता हे सिक्युरीटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फिनान्शियल ॲसेटस् ॲन्ड एनफोर्समेन्ट ऑ सेक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट २००२ (कायदा ५४/२००२) अंतर्गत **युनियन बँक ऑफ इंडिया,** ट्रान्स एवेन्यू बिल्डिंग ळमजला, प्लॉट क्र. १३७४ - बी/३९०, के-पश्चिम वॉर्ड, वर्सोवा टेलिफोन एक्स्चेंज जवळ, एस.व्ही.पी. नग न्हाडा, अंधेरी (प.), मुंबई-४०००५३ या शाखेचे प्राधिकृत अधिकारी आहेत आणि सिक्युरिटी इंटरेस्ट (एनफोर्समेन्ट ब्ल्स, २००२ च्या नियम ९ सहवाचिता कलम १३(१२) अन्वये असलेल्या अधिकाराअंतर्गत त्यांनी **११.०५.२०२**१ रोजी वितरीत केलेल्या मागणी सूचनेनुसार कर्जदार <mark>अहिरे राकेश अण्णा, वर्षा राकेश अहिरे, महेश अण्णा अहिरे, आरर्त</mark> <mark>अनंत दुर्गे</mark> यांना सदर सूचना प्राप्त तारखेपासून ६० दिवसांच्या आत कर्जखाते क्र. ५६०६३१०००२०३५०६ बाब दि. १९.०५.२०२२ रोजी देय रक्कम **रु.११,६५,७४६.०० (रुपये अकरा लाख पासष्ठ हजार सातशे सेचाळीस फक्त)** आणि त्यावरील व्याज जमा करण्यास सांगण्यात आले होते.

कर्जदार यांनी वर नमूद केलेली रक्कम भरण्यास असमर्थ ठरले असून कर्जदार व सर्वसामान्य जनतेस येथे सूचित करण्या येत आहे की, **युनियन बँक ऑफ इंडिया**चे प्राधिकृत अधिकारी असलेल्या खालील स्वाक्षरीकर्त्यांनी सदर कायद्याच्य कलम १३(४) सहवाचिता अधिनियमाच्या नियम ९ अन्वये त्यांना प्राप्त असलेल्या अधिकाराअंतर्गत <mark>खा</mark>ली नमू केलेल्या मालमत्तेचा **ताबा ०५.०५.२०२२** रोजी घेतलेला आहे

वेशेषतः कर्जदार व सर्वसामान्य जनतेस येथे सावध करण्यात येते की. सदर मालमत्तेसह कोणताही व्यवहार करू नर भाणि सदर मालमत्तेसह व्यवहार केलेला असल्यास त्यांनी **युनियन बँक ऑफ इंडिया,** मुंबई, लोखंडवाला शाख ांच्याकडे दिनांक ११.०५.२०२१ रोजी देय रक्कम **रु.रु.११,६५,७४६.०० (रुपये अकरा लाख पासष्ठ हजार सात**र्श

<mark>नेचाळीस फक्त)</mark> अधिक त्यावरील करारदरानुसार व्याज, प्रासंगिक खर्च व शुल्क जमा करावे कर्जदारांचे लक्षा वेधण्यात येत आहे की, कायद्याच्या कलम १३ चे उपकलम (८) च्या तरतुदीनुसार प्रतिभूत मार

मालमत्तेचे वर्णन

श्री. अहिरे राकेश अण्णा, वर्षा राकेश अहिरे, महेश अण्णा अहिरे, आरती अनंत दर्गे यांच्या मालकीचे फ्लॅट क्र. २ बी. दुसरा मजला, गणेश सृष्टी, बि विंग, कळंबोली, ता. पनवेल, जि. रायगड – ४१०२१८.

युनियन बँक ऑफ इंडियाकरित ठिकाण: मुंबई दिनांक: ०५.०५.२०२२

### ज्युपिटर इन्फोमिडीया लिमिटेड

**नोंदणीकृत कार्यालय:** ३३६ लक्ष्मीप्लाझा, लक्ष्मी इंडइस्टेट, न्यु लिंक रोड, अंधेरी (प.), मुंबई-४०००५३.

ई-मेल:jupiter@jimtrade.com; वेबसाईट:www.jupiterir	nfomedia.cor	<b>n दूर</b> .:९१–२	२–२६३४१६९९		
३१ मार्च, २०२२ रोजी संपलेल्या तिमाही व वर्षाकरिता ले एकत्रित वित्तीय निष्कर्षाचा अहवाल	र्तार्थ, २०२२ रोजी संपलेल्या तिमाही व वर्षाकरिता लेखापरिक्षीत केत वित्तीय निष्कर्षांचा अहवाल				
तपशील	संपलेली तिमाही ३१.०३.२०२२	संपलेले वर्ष ३१.०३.२०२२	संबंधित तिमार्ह		
कार्यचलनातून एकूण उत्पन्न (निव्वळ)	४६.५०	४३४.१६	90.39		
कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (कर, अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबपूर्व #)	(३२.२८)	५५.६५	99.90		
करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर #)	(३२.२८)	५५.६५	99.90		
करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)(अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर #)	(२१.२५)	२४.३९	(७.५२		
कालावधीकरिता एकूण सर्वकष उत्पन्न (कालावधीकरिता सर्वैकष नफा/(तोटा)(करानंतर) आणि इतर सर्वैकष उत्पन्न(करानंतर)) कंपनीचे मालकांना दिलेले अंशदान	(२१.२५)	२४.३९	(७.५२		
समभाग भांडवल (द.मु.रू.१०/– प्रत्येकी)	9002.00	9007.00	9007.00		
राखीव (मागील वर्षांच्या लेखापरिक्षित ताळेबंदपत्रकात दिल्यानुसार पुनर्मुल्यांकित राखीव वगळून)	४००.७५	४००.७५	29.00		
उत्पन्न प्रतिभाग (रू.१०/– प्रत्येकी) (खंडीत व अखंडीत कार्यचलनाकरिता) १. मूळ व सोमिकृत	(0.२१) (0.२१)	0.28 0.28	(0.0 <i>c</i> (0.00)		
टीप : १. ३१ मार्च, २०२२ रोजी संपलेल्या तिमाही व वर्षाकरिता लेखापरिक्षीत	एकमेव वित्तीय निष	कर्षाचा अहवाल	(ক্চ.লান্তান		
तपशील	संपलेली तिमाही ३१.०३.२०२२	संपलेले वर्ष ३१.०३.२०२२	संबंधित तिमाई		
कार्यचलनातून एकूण उत्पन्न (निव्वळ)	0.६२	2.20	0.2		
क्यार्ट नित्रक नाम	_c qo	-92.260	-0.20		

कालावधीकरिता एकूण सर्वंकष उत्पन्न सेबी (लिस्टिंग ऑक्लिंगशन्स ॲण्ड डिस्कलोजर रिक्वायरोंट्स) रेय्युलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्यये स्टॉट एक्समेंजुसह सादर करण्यात आलेली वार्षिक वित्तीय निष्कर्षाचे सविस्तर नुमुन्यातील उतारा आहे. वार्षिक वित्तीय निष्कर्षाचे संपूर्ण नमुना कंपनीच्या www.jupiterinfomedia.com वेबसाईटवर आणि स्टॉक एक्सचेंजच

www.bseindia.com वेबसाईटवर उपलब्ध आहे. # अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाब हे इंड-एएस रूल्स/एएस रूल्स नुसार नफा व तोत अहवालात जे लागू असेल ते तजवीज केले जाईल.

**नोंदणीकृत कार्यालय:** ९, एम.पी. नगर, १ली स्ट्रीट, कोनगु नगर नियनागीतः तिरुपर-६४१६०७ **कॉर्पोरेट कार्यालय:** सी/५१५, कनाकिया झिलिऑन, एलबीएस रोड व सीएसटी रोडचा जंक्शन, बीकेसी ॲनेक्स, इकिनॉक्सजवळ, कुर्ला (प.), मुंबई-

#### ४०००७०. **दूर.:**(०२२) २६५४४०००/९८२०७३०८११ परिशिष्ट ४ (नियम ८(१)) ताबा सूचना (स्थावर मालमत्तेकरिता)

न्याअर्थी, सिक्युरीटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फिनान्शियल ॲसेटस् ॲन्ड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट. २००२ जे ओमकारा पीएस०९/२०१९-२० टस्टचे (ओमकारा एआरसी) सरफायसी कायदा २००२ अंतर्गत विश्वस्त म्हणून कार्यरत आहेत आणि यांचे प्राधिकृत अधिकारी हे खालील स्वाक्षरीकर्ता आहेत आणि सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स २००२ च्या कलम १३(१२) सहवाचिता नियम ३ अंतर्गत यांना प्राप्त असलेल्या अधिकाराअंतर्गत त्यांनी **०८.१०.२०२१** रोजी मागणी सूचना वितरीत केली होती आणि त्या सूचनेनुसार कर्जदार/सह-कर्जदार/भागीदार अर्थात **मे. प्राकृती हेल्थकेअर, डॉ. ज्योती प्रकाश** ायकवाड, श्री. उल्हास पांडुरंग ठाकूर, श्री. उदय पांडुरंग ठाकूर, श्री. उमेश पांडुरंग ठाकूर, मे. वरद **विनायक कन्स्ट्रक्शन** यांना सदर सूचना प्राप्त तारखेपासून ६० दिवसांच्या आत दिनांक **३०.०९.२०२१** रोजी देय रक्कम रू. १६,६६,५६२ ँ/ - (रूपये सोळा कोटी सोळा लाख सहासष्ट हजार पाचशे ब्याण्णव फक्त) तसेच रक्कम जमा होण्याच्या तारखेपर्यंत त्यावरील व्याज, प्रासंगिक खर्च, शुल्क, अधिभार इत्यादी नमा करण्यास सांगण्यात आले होते

वित्तीय मालमत्ता / कर्जदार कंपनीचे कर्ज ओमकारा एआरसीने भारत को-ऑपरेटिव्ह बँक (मुंबई) लिमिटेड कडून १४.०८.२०१९ च्या करारनामा द्वारे अधिग्रहित केले होते. ओमकारा एआरसी द्वारे कर्ज/वित्तीय गलमत्तेच्या सदर करारनामाच्या अनुषंगाने आणि कराराच्या संदर्भात, त्याने भारत को-ऑपरेटिव्ह बँक (मुंबई) लिमिटेड, नियुक्तकर्ता/ मूळ प्रतिभूत सावकाराच्या अंतर्निहित सिक्युरिटीज आणि प्रतिभूत दस्तऐवजांसह कर्जावरील सर्वे हक्क, शीर्षके आणि प्रतिभूत व्याज मिळवले आहे.

कर्जदार/सह-कर्जदार/भागीदार हे वर नमूद केलेली रक्कम भरण्यास असमर्थ ठरले असून कर्जदार/सह-कर्जदार/ भागीदार आणि सर्वसामान्य जनतेस येथे सचना देण्यात येत आहे की. ओमकारा एआरसीच्या प्राधिकत अधिकाऱ्यांनी कायद्याच्या कलम १३ चे उपकलम (४) सहवाचिता सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स २००२ च्या नियम ८ अन्वये त्यांना पाप्त असलेल्या अधिकाराअंतर्गत खाली नमद केलेल्या मालमनेचा **ताबा ०६.०५.२०२२** रोजी घेतलेला आहे.

विशेषतः कर्जदार/सह-कर्जदार/भागीदार आणि सर्वसामान्य जनतेस येथे सावध करण्यात येते की, सदर मालमत्तेसह कोणताही व्यवहार करू नये आणि सदर मालमत्तेसह व्यवहार केलेला असल्यास त्यांनी ओमकारा एआरसी यांच्याकडे दि.३०.०९.२०२१ रोजी देय रक्कम **रू.१६,१६,६६,५९२/- (रूपये सोळा कोटी** सोळा लाख सहासष्ट हजार पाचशे ब्याण्णव फक्त ) तसेच रक्कम जमा होण्याच्या तारखेपर्यंत त्यावरील व्याज, प्रासंगिक खर्च, शुल्क, अधिभार इत्यादी जमा करावी.

कर्जदारांचे लक्ष वेधण्यात येत आहे की, प्रतिभूत मालमत्ता सोडवून घेण्यासाठी उपलब्ध वेळेसंदर्भात कायद्याच्य कलम १३ चे उपकलम (८) ची तरतूद आहे.

## स्थावर मालमत्तेचे वर्णन

- पहिला मजला, 'अ' आणि 'ब' विंग, क्षेत्रफळ सुमारे ६५०२ चौरस फूट (विक्रीयोग्य क्षेत्र) आणि बाल्कनी क्षेत्रासह ५५६ चौरस फूट विक्रीयोग्य क्षेत्र सिद्धेश्वर आर्केड इमारत, सर्व्हे क्र.१२८, हिस्सा क्र.१, गाव -कळवा, नोंदणी ठाणे उपजिल्ह्यातील तालुका आणि जिल्हा ठाणे, आणि जिल्हा ठाणे, मुंबई पुणे रोड, मनीषा नगर. पश्चिम, ठाणे-४००६०५, मे.वरदविनायक कन्स्ट्क्शनच्या मालकीचे आणि चतुसिमा : पूर्व - अमृत सिद्धी इमारत, पश्चिम: साईबाबा नगर इमारत, उत्तर: निवासी इमारत, दक्षिण: मुंबई पुणे रोड.
- दुसरा मजला, ए विंग कमर्शियल प्रिमायसेस, क्षेत्रफळ सुमारे ३२४६ चौरस फूट सुपर बिल्ट अप क्षेत्र, सिध्देश्वर आर्केड म्हणून ज्ञात इमारत, बांधकामित जिमन सर्व्हे क्र.१२८, हिस्सी क्र.१, गाव - कळवा, नोंदणी ठाणे उपजिल्ह्यातील तालुका आणि जिल्हा ठाणे, आणि जिल्हा ठाणे, मुंबई पुणे रोड, मनीषा नगर, पश्चिम, ठाणे-४००६०५, मे.वरदेविनायक कन्स्ट्रक्शनच्या मालकीचे आणि चर्तुसिमा : पूर्व - अमृत सिद्धी इमारत, पश्चिम: साईबाबा नगर इमारत, उत्तर: निवासी इमारत, दक्षिण: मुंबई पुणे रोड.
- द्कान क्र. १० व ११ (एकत्रित) क्षेत्रफळ सुमारे ५५८ चौरस फूट (विक्रीयोग्य क्षेत्र) तळ मजला, सिध्देश्वर आर्केड म्हणून ज्ञात इमारत, बांधकामित जिमन सर्व्हे क्र. १२८, हिस्सा क्र. १, गाव - कळवा, नोंदणी ठाणे उपजिल्ह्यातील तालुका आणि जिल्हा ठाणे, आणि जिल्हा ठाणे, मुंबई पुणे रोड, मनीषा नगर, पश्चिम, ठाणे-४००६०५, मे.वरदेविनायक कन्स्ट्रक्शनच्या मालकीचे आणि चतुसिमा : पूर्व - अमृत सिद्धी इमारत, पश्चिम: साईबाबा नगर इमारत, उत्तर: निवासी इमारत, दक्षिण: मुंबई पुणे रोड.
- अतिरिक्त आच्छादित टेरेस, क्षेत्रफळ सुमारे ७७८ चौरस फूट बिल्ट अप क्षेत्र, २रा मजला, सिध्देश्वर आर्केड म्हणून ज्ञात इमारत, बांधकामित जमिन सर्व्हेक्र. १२८, हिस्सा क्र. १, गाव - कळवा, नोंदणी ठाणे उपजिल्ह्यातील तालुका आणि जिल्हा ठाणे, आणि जिल्हा ठाणे, मुंबई पुणे रोड, मनीषा नगर, पश्चिम, ठाणे-४००६०५, मे. वरदविनायक कन्स्ट्रक्शनच्या मालकीचे आणि चतुसिमा : पूर्व - अमृत सिद्धी इमारत, पश्चिम: साईबाबा नगर इमारत, उत्तर: निवासी इमारत, दक्षिण: मुंबई पुणे रोड.

ठिकाण : ठाणे दिनांक : ०६.०५.२०२२

प्राधिकत अधिकारी ओमकारा ॲसेटस् रिकन्स्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेडकरिता (ओमकारा पीएस०९/२०१९-२० ट्रस्टचे विश्वस्त म्हणन त्याच्या क्षमतेनुसार कार्यरत आहे)

## NOTICE FOR DUPLICATE ISSUE

OF SHARE CERTIFICATES Notice is hereby given that the Shar Certificate(s) Nos. 30809 to 30816 for 800 Equity Shares, bearing Distinctive Numbers 5564401 to 5565200 respectively, in NTC INDUSTRIES LIMITED having its registere office at 149 B.T. ROAD, P.O. KAMARHATI KOLKATA-700058 standing in the name(s of Mr. MAYUR JETHALAL SHAH Jointly with Mr. SUN**I**L JETHALAL SHAH\_ has/have beei lost and that an application for the issue of duplicate(s) in lieu thereof has been made to the Company Objections, if any, should be made within 15 days from the date of this publication to the Company's Registrar & Share Transfer Agent - Niche Technologies Pvt. Ltd. 3A. Auckland Place, 7th Floor, Room No. 7A & 7B, Kolkata - 700 017. The Public are cautioned against dealing i

any way with these shares **MAYUR JETHALAL SHAH** 

SUNIL JETHALAL SHAP Name(s) of Shareholders

#### जाहीर सूचना

र्विसामान्य जनतेस सूचना देण्यात येत आहे की, माई अशिल श्री. परीन मोहनलाल मजिठिया हे फ्लॅट क्र ४३, ४था मजला, श्रीजी दर्शन ए बिल्डिंग को-ऑ हौसोलि., एस.व्ही.रोड व एस.एम. रोडचा जंक्शन क्रांदिवली (पश्चिम), मुंबई - ४०००६७ या जागेचे गलक आहेत. (यापुढे सदर फ्लॅट) येथे सुचित करण्यात येत आहे की, श्रीमती शांताबेन गोकलदास रुघानी यांचे १३ जन. २०१५ रोजी सदर फ्लॅटबाबत कोणतेही वारसदा न नेमता निधन झाले. जर कोणा व्यक्तीस याबाबत कार्ह द्मवा असल्यास त्यांनी कागदोपत्री पुराव्यांसह आजच्या गरखेपासून १५ दिवसांत कळवावे. सदर कालावधीनंत होणताही दावा विचारात घेतला जाणार नाही आणि ते अवैध्य ठरविले जाईल

ॲड. सोनी झ बी ७०१, फ्लोरेन्स इमारत, मोहकसिटी, विरार ठिकाण : मुंबइ

प्तर्वसामान्य जनतेस सचना देण्यात येत आहे की. माई अशिल श्री. परीन मोहनलाल मजिठिया हे फ्लॅट क्र. ४३ xथा मजला. श्रीजी दर्शन ए बिल्डिंग को-ऑप हौसोलि एस.व्ही.रोड व एस.एम. रोडचा जंक्शन. कांद्रिवल (पश्चिम), मुंबई - ४०००६७ या जागेचे मालक आहेत (यापुढे सदर फ्लॅट) येथे सुचित करण्यात येत आहे की, श्री प्रकाश गोकलदास रुघानी आणि ठक्कर होम्स प्रा. लि त्यांचे संचालक १) श्री. पियुष चंद्रवदन ठक्कर, २) श्रीमर्त गिता पियुष ठक्कर यांच्या दरम्यान झालेला दि. ०९ नोव्हेंबर २०२१ रोजी मुंबई येथील सदर फ्लॅटकरिता रद्द करण्याबाब करारनामा झाला होता. जर कोणा व्यक्तीस रद्द करारनामाबाब काही दावा असल्यास त्यांनी कागदोपत्री पुराव्यांसह आजच्य तारखेपासून १५ दिवसांत कळवावे. संदर कालावधीनंत कोणताही दावा विचारात घेतला जाणार नाही आणि

ॲड. सोनी झ बी ७०१, फ्लोरेन्स इमारत, मोहकसिटी, विरार (पूर्व)-ठिकाण : मुंबई दिनांक: ०७.०५.२०२२

### जाहीर नोटीस

सर्व लोकांस या नोटीसीद्रारे कळविण्यात येत की गाव मौजे : तुळींज, ता. वसई, जि. पालघर येथील सर्व्हे नं. ४९/३/अ, हिस्सा नं. १८, क्षेत्र ६७६.६६ चौ.मी, आकार ६८.०० रू.पै., ह्या जिमन मिळकतीवर उभी असलेली <u>"स्विटी हाऊ</u>स <u>बेल्डींग नं. ३ को.ऑप.हौ.सो.लि."</u> रजि. नं. TNA/(VSI)/HSG (TC)/3291/89-90, dated 25 04/1990 ही इमारत स्विटी हाऊस बिल्डींग नं. ३ को.ऑप.हौ.सो.लि. या सोसायटीच्या मालकी व कब्जेवहिवाटीची आहे. (ज्यास यापुढे संक्षिप्ततेसाठी 'सदर मिळकत" असे संबोधण्यात आले आहे. सदर मिळकत सदर सोसायटीतील सदस्यांन पुर्नबांधणीकरीता द्यावयाची आहे. तरी सदर मळकतीवर कोणाचाही तारण, गहाण, दान अदलाबदली, प्रीएमशन हक्क, वारसा, बक्षिस, भाडेपट्टा, लीज, विक्री, साठेकरार वा अन्य कोणत्याही प्रकारचा हक्क, हरकत किंवा हितसंबंध असल्यास त्यांनी खालील पत्त्यावर ही नोटीस प्रसिध्द प्राल्यापासन १५ दिवसांचे आत पराव्यासह लेखी हरकत घ्यावी अन्यथा कोणाचा कोणताही हक्क नाही व असल्यास सदरचा हक्क त्यांनी सोडन दिलेला आहे असे गहित धरून पढील व्यवहार पूर्ण केले जातील आणि नंतर आलेल्या हरकतीर्च ू देखल घेतली जाणार नाही याची नोंद घ्यावी.

> सोसायटीचा पत्ता "स्विटी हाऊस बिल्डींग नं. ः

को.ऑप.हौ.सो.लि." पत्ता : स्विटी हाऊस बिल्डींग नं. ३ को.ऑप.ही सो.लि., सर्व्हे नं. ४९/३/अ, हिस्सा नं. १८, महेश पार्क, तुळींज रोड, नालासोपारा (पूर्व), ता वसई, जि. पालघर - ४०१ २०९.

## **PUBLIC NOTICE**

On behalf of my clients i.e. MR. RAMDHANI VISHWAKARMA, the General Public is hereby informed that LATE MR. RAMVRIKSHA VISHWAKARMA AND LATE MR MUNILAL VISHWAKARMATH Joint- Members ofSai TrishulCo operative Housing Society Ltd., having its address at Off Link Road, Andheri (West), Mumbai- 400 053, and holding Shop No. 2, Sai Trishu Co-operative Housing Society Ltd. having its address at Off Link Road, Andheri (West), Mumbai 400 053 in the building of the society, died on 23rd March, 2021 and on 7th October, 2014 respectively without making any nomination.

On behalf of my client hereby

invites claims or objections from the heir or heirs or other claimants/ objector or objectors to the transfer of the said shares and interest o the deceased member in the capital/property of the society within a period of **Fifteen** days from the publication of this notice with copies of such documents and other proofs in support of his/her/ their claims/objections for transfer of shares and interest of the deceased member in the capital property of the society. If no claims objections are received within the period prescribed above, the society shall be free to deal with the shares and interest of the deceased member in the capital property of the society in such manner as is provided under the bye-laws of the society. The claims/objections, if any, received by the Advocate for transfer of shares and interest of the deceased member in the capital property of the society shall not be entertained after the expiry of the fifteen days.

Place : Mumbai Date : 07/05/2022

Sd/-T. S. Shirsekar, Advocate, High Court, Flat No. 01, Jivdani DarshanChs Ltd., Tulinj, Nallasopara (East), Taluka & District Palghar- 401 209 Mob. 750 7511 546

tejalshirsekar01@gmail.com

### जाहिर सुचना

स्वर्गवासी श्रीमती चारुशीला यशवंत खाडे ह्या न्यू गिरनार को. ऑप. हौस. सो. लि., ज्याचा पत्ता स्टेशन रोड, नालासोपारा (पश्चिम), ता.वसई,जि. पालघर-४०१२०३, ह्या सोसायटीच्या सदस्य होत्या आणि सोसायटीच्या इमारत मधील सदनिका क्र.जी/१०३ चे धारक होत्या. त्यांचा मृत्य दि.१०/०२/२०२२रोजी कोणत्याही नामनिर्देशनाशिवाय झाला. सोसायटी या द्वारे सोसायटीच्या भागभांडवल मिळकतीमधील मयत सभासदाचे सदर शेयर्स आणि हितसंबधाचे हस्तांतरण होण्यास वारस किंवा अन्य दावेदारी/आक्षेप घेणारे यांच्याकडून काही दावे किंवा आक्षेप असल्यास ते सदर सूचनेच्या प्रसिद्धीपासून ११ दिवसात सोसायटीच्या भांडवल/मिळकती मधील मयत सभासदाच्या सदर शेयर्स आणि हितसंबंधाच्य हस्तांतरणासाठी त्यांच्या/तिच्या/त्यांच्या दाव्या/आक्षेपांच्य पुष्ठयर्थ अशी कागदपत्रे आणि इतर पुराव्यांच्या प्रतीसह मागवित आहे. वर दिलेल्या मुदतीत जर दावे आक्षेप प्राप्त झाले नाहीत तर मयत सभासदाच्या सोसायटीच्या भांडवल. मिळकतीमधील सदर शेयर्स आणि हितसंबंधाशी सोसायटीच्य उपविधितील दिलेल्या मार्गाने व्यवहार करण्यास सोसायर्ट मोळळी असेल जर सोसायटीच्या भांडवल/मिळळत मधील मयत सभासदाच्या सदर शेयर्स आणि हितसंबंधाच्य हस्तांतरणास काही दावे /आक्षेप सोसायटीने प्राप्त केले त सोसायटीच्या उपविधीतील तरतुदीनुसार त्यावर सोसायर्ट कार्यवाही करेल. सोसायटीच्या नोंदणीकत उपविधीर्च प्रत दावेदार/आक्षेपकाद्वारे निरिक्षणासाठी सोसायटीचे कार्यालय/सोसायटीचे सचिव यांचेकडे स.१०.०० ते सायं. ५.०० दरम्यान सदर सुचना प्रसिद्धीच्या तारखे पासून कालावधी समाप्तिच्या तारखे पर्यंत उपलब्ध आहे.

न्यू गिरनार को. ऑप. हाउसिंग सोसायटी लि ठेकाण : नालासोपारा 🛮 च्या वतीने आणि करिता दिनांक : ०७. ०५. २०२२ सही/- सन्मा. सचिव

### जाहीर सूचना

माझे अशिल श्री. असफाक सय्यद यांना खोल<u>ी</u> क्र. ३५७६, चाळ क्र. २७६, ग्रुप क्र. २ टागोर नगर, विक्रीळ (पूर्व), मुंबई -४०००८३ (यापुढे सदर खोली जागा) ही जागा खरेदी करण्याची इच्छा आहे. सदर खोली श्रीमती शकिला बानो मोहम्मद फारुक कुरेशी यांना मुंबई गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळ (बी.एच.ॲण्ड ए.डी.बी.) कडून वाटपपत्र क्र. एम.यू.३/टी.एन.३०३८ दि. १४.०७.२००५ नसार देण्यात आली होती. त्या विद्यमान वहिवाटदार व सदर खोलीच्या मालक आहेत श्रीमती हलमाबी शेख मोहम्मद या सन १९८४ मध्ये वितरीत वाटपपत्रानुसार सदर खोली जागा क्र. ३५७६ च्या मूळ प्रथम मालक होत्या. सदर वाटपपत्र श्रीमती शकिला बानो मोहम्मद फारुक कुरेशी यांच्याकडून हरविले आहे. २०२२ अंतर्गत विक्रोळी पोलीस ठाणे येथे वाटपपत्र हरविल्याची एनसी/नोंद केली आहे. जर कोणा व्यक्तीस सदर मूळ वाटपपत्र सापडल्यास किंवा याबाबत काही दावा, हक हित आणि/किंवा कायदेशीर अधिकार असल्यास त्यांनी सदर सूचना प्रकाशनापासून १५ दिवसांत लेखी स्वरुपात सर्व संबंधित दस्तावेजांसह खाली नमुद केलेल्या वकिलांकडे संपर्क/हस्तांतर करावे. सदर सूचना प्रकाशनाच्या तारखेपासून १५ दिवसानंतर प्राप्त

ॲडव्होकेट कांचन पी. नलावडे ए/१०१, परिवार कोहौसोलि. कांजुरमार्ग (पूर्व), मुंबई-४०००४२. ठिकाण: मुंबई दिनांक: ०६/०५/२०२२

कोणताही दावा विचारात घेतला जाणार नाही.

येथे सचना देण्यात येत आहे की. श्रीमती लछमीबाई व्ही. करानी व श्री. सभाष व्ही. करानी यांच्याकडून श्री. प्रदिप एच. शाह व श्रीमती मंजुलाबेन एच. शाह यांच्या दरम्यान झालेला दि. ०५.११.१९९४ रोजीचा मळ करारनामा (पीओए श्री. विञ्ठलदास वल्लभदास मार्फत) तसेच दि. ०५.११.१९९४ रोजीचे दणीकरणासह मालमत्ता अर्थात तळमजला दुकान क्र. ०१, श्रीजी पॅलेस को-ऑप हौसोलि रसव्ही रोड, पारेख लेन, कांदिवली (प.), मुंबई-४०००६७ या जागेबाबत होते ते हरविले आहे आणि सापडलेले नाही.

जर कोणासही उपरोक्त मालमत्तेबाबत आक्षेप, दावा, हित, विवाद असल्यास त्यांनी खालील म्वाक्षरीकर्त्याकडे टम्तावेजी प्रगव्यामह मटा प्रकाशन तारखेपासून १४ दिवसांत आक्षेप/दावा तपशिलासह कळवावे अन्यथा सदर मालमत्तेबाबत कोणतेही दावा/आक्षेप/ विवासिशवाय मार्च अशील इस्तांत्रणाची प्रक्रिया पूर्ण करतील आणि नंतर कोणताही दावा/आक्षेप विचारात घेतला जाणार नाही. पत्ताः **दकान क्र. ०१, श्रीजी पॅलेस को-ऑप** हौसोलि. एसव्ही रोड, पारेख लेन,

कांदिवली (प.), मुंबई- ४०००६७ सही/- आरएमलॉ असोशिएट्स ए-४०२, केदारनाथ मेट्रो स्टेशन जवळ. ओवरीपाडा, दहीसर (पूर्व), मुंबई -४०००६८, फोन नं.: ०२२३५६४३९८३ ई-मेलः rmlawassociates01@gmail.com दिनांक: ०७.०५.२०२२ ठिकाण: मंबर्ड

## **PUBLIC NOTICE**

Notice is issued on behalf of my clien SHRI DEVEN NARENDRA SANGHVI esiding at C/502, Sonargram CHS Ltd .. M. Road, Navagaon, Dahisar (West) 1umbai 400068. That my client SHRI DEVEN

NARENDRA SANGHVI is owner and member of THE SONARGRAM CO OPERATIVE HOUSING SOCIETY LIMITED., situated at L.M. Road Navagaon, Dahisar (West), Mumba 400068, (hereinafter called the said remises). That Sale Agreement Dated 10/03/1988

executed between M/s. La'BuilDe Associates as the Builder/ Seller of the One Part and Mrs. Sadhna Narendr Sanghvi and Mr. Narendra Jayantila Sanghvi as the Purchasers of th That above Original Sale Agreement ha

peen lost and or misplaced and same is not traceable and my client Shri Deve **Narendra Sanghvi** has lodged the . N.C FIR to MHB Police Station at Boriva (West), Mumbai 400091, Vide No. 553/2022, Dated 08/04/2022.

f any person or persons, or Bank of inancial institution has/ have an objection, claim by way of inheritance gift, mortgage, trust or claiming in an other manner in respect of the said los Original Sale Agreement may sent their claim/s with documentary evidence to the undersigned within 15 days from the date of publication notice hereof at m office at Mr. Jagdish Tryamba Dongardive, Advocate & Notary (Gov of India), G-19, Sukhshanti CHS. Ltd. Gorai-1, Plot No. 44, Borivali (West) lumbai 400092.

JAGDISH TRYAMAKRAO DOBGARDIVE Advocate & Notary, (Govt. Of India Place: Mumbai Date: 07/05/2022

### जाहिर नोटीस **श्री.विजयकुमार चौधरी**, सदनिका

क्र.सी/ ११४ क्वालिटी को.ऑप. हौ. सो. लि., पांचाळ नगर, नालासोपारा पश्चिम ४०१ २०३, ता.वसई, जि.पालघर चे सदस्य असून त्यांचे मूळ भागधारक प्रमाणपत्र क्र.३४, शेअर्स भाग क्र.**१६६ ते १७०**, पाटणकर रोड नालासोपारा पश्चिम येथे हरवले आहे व सोसायटीने त्यांना दुसरी प्रत देण्याचे ठरविले आहे. तरी कोणा व्यक्तिस सापडल्यास खालील नंबरवर संपर्क साधावा.

ठिकाणः नालासोपारा (प.) देनांक: ०७.०५.२०२२

#### सही/-सुधाकर नारायण माने

ई/ १०४, भावेश प्लाझा को.ऑप.हौ.सो.लि. छेडा नगर, नालासोपारा पश्चिम, ४०१ २०३ मो.९९२१३०१८३७

#### PUBLIC NOTICE Smt. Lilly Maurice Mascarenhas & Mr Nilesh Movin Maurice Mascarenhas ar

ere members of the Kukreja Comple

(Bldg No. 2) CHS Limited having address at L.B.S. Marg, Opp. Jain Temple Bhandup (West), Mumbai - 400078., and pintly holding Flat No. **201**, Second Floor C' Wing of building No. **2** in the building of the society. Smt. Lilly Maurice Mascarenhas died on 02nd day of September, 2021 at Mumbai and earlie er husband Mr. Maurice Mascarenha ied on 19th day of August, 2004 a Mumbai without making any nomination The Society hereby invites claims o objections from the heir or heirs othe laimant/ objector or objectors to the ransfer of the said shares and interest o the deceased member in the capita operty of the society within a period of 14 lays from the publication of this notice vith copies of such documents and other proofs in support of his/ her/ their claim objections for transfer of shares and nterest of the deceased member the apital/ property of the society. aims/ objections are received within the eriod prescribed above, the society sha e free to deal with the shares and intere of the deceased member in the capita property of the society in such manner as s provided under the bye law of the society. The claim/ objection if any received by the society for transfer share and interest of the decease nember in the capital/ property of the ociety shall be dealt with in the manne rovided under the bye law of the society A copy of registered bye law of the socie is available for inspection by the claimar objectors in the office of the society wit the secretary of the society between 10 A.M. to 02 P.M. from the date of ublication the notice till the date of expir

For Kukreja Complex Building No. Co.op. Hsg. Society Ltd. Sd/- Hon. Secretar Place: Bhandup (West),Mumbai

#### **PUBLIC NOTICE**

NOTICE IS HEREBY GIVEN THAT, I am verifying the title of Desai Seth Co-operative Housing Society Limited, a society registered under the provisions of Maharashtra Co-operative lousing Society Act, 1960 and unde Rule 1961, vide registration no. BOM/W-R/HSG/TC/8647/93-94 dated Borivali (West), Mumbai-400 092, for the ourpose of granting of the developmen ght with respect to the land and the building more particularly described in the Schedule hereunder written (hereinafter referred to as "the Property") in favour of my client KCD Heritage Pvt. Ltd.

All persons having any claim in respect of the Property or any part thereof, as and by way of sale, development rights, power of attorney, TDR rights, FSI Rights, exchange, mortgage, gift, allotment letters, lien, lis-pendence, trust, lease, possession, inheritance, easement or otherwise howsoever, are hereby required to make the same known in writing to the undersigned at 203/A, Nirmala Sadan, RTO Road, Off Link Road, Kanderpada, Dahisar (West), Mumbai – 400 068, within 14 (fourteen) days from the publication of this Notice

#### THE SCHEDULE ABOVE REFERRED TO:

ALL THAT piece and parcel of land bearing Plot No.26, C.T.S. No. 13, admeasuring 338.92 sq. mtrs., (as per Conveyance Deed dated 05.05.2022, duly registered under Registration No. BRL-9-7698-2022, duly registered with Sub-registrar Borivali No. 9) of Village Kandivali, Taluka Borivali within the Registration District and Sub-District of Mumbai City and Mumbai Suburban along with the 1 (One) buildings standing thereon, known as "Desai Seth Coperative Housing Society", comprising of Ground plus 2 (Two) upper floors and consisting of 4 (Four) residential flats & 4 (Four) shops, aggregating to a total of 8 units, situated at Plot No. 26, Sai Baba Nagar, Borivali (West), Mumbai-400 092.

Dated this 7th day of May, 2022 Sd/-Mr. Bharat A. Gurav, Advocate, High Court, Bombay

## जाहीर सूचना

सर्वसामान्य जनतेस येथे सूचना देण्यात येत आहे की, आमचे अशील १) श्री. प्रबोध नंदलाल कटिरा व २) श्रीमती हेमंत प्रबोध कटरिया हे सन १९९५ पासून फ्लॅट क्र. ४०१ क्षेत्रफळ सुमारे ५८५ चौ.फू., ४था मजला, चिमणलाल अपार्टमेंट को-ऑपहौसोलि. म्हणून ज्ञात सोसायटी, एसव्ही रोड, मेट्रो शूजजवळ, मालाड (पश्चिम), मुंबई - ४०००६४ तसेच अनुक्रमांक ४१ ते ४५ (दोन्ही सह) रु. ५०/- (रुपये पन्नास)चे भाग प्रमाणपत्र क्र. ९ अंतर्गत वितरीत पाच पूर्णपणे भारणा केलेले शेअर्सचे मालक आहेत. (यापुढे सदर जागा) आमचे अशिलांना सदर जागा <sup>(</sup>१) श्री. किशोर आर. अंबानी व (२) श्रीमती नलिनी किशोर अंबानी यांच्याकडन त्यांचे, खरेदीदार आणि मे. हिरा कन्स्ट्रक्शन कंपनी विक्रेता यांच्या दरम्यान सदर जागेबाबत झालेला दि. १९ नोव्हेंबर, १९८० रोजीच्या करारनामा अंतर्गत मिळाली होती. (प्रथम करारनामा)

येथे नमूद केले आहे की, आमच्या अशिलांना दि. १९ नोव्हेंबर, १९८० रोजीचा मूळ प्रथम करारनामा सापडलेला नाही आणि त्यांच्याकडून ते हरविले आहेत.

यामुळे आम्ही आमच्या अशिलांच्या वतीने येथे जाहीर सूचनेने जर कोणा व्यक्तीस किंवा पक्षकारास सदर दि. १९ नोव्हेंबर, १९८० रोजीचे करारनामा अंतर्गत काही दावा, अधिकार, आक्षेप असल्यास त्यांनी लेखी स्वरुपात योग्य पराव्यांसह आमच्या कार्यालयात अर्थात ३०९, ३रा मजला, संजार एन्क्लेव्ह, एसव्ही रोड, कांदिवली (प.), मुंबई - ४०००६७ येथे आजच्या तारखेपासून १४ दिवसांत कळवावेत अन्यथा असे दावा किंवा आक्षेप त्याग/स्थगित केले आहेत, असे समजले जाईल.

मंबई. दिनांक ७ मे. २०२२

प्रविश लिगल असोशिएटसकरिता वकील, प्रतिक व्ही. शाह

सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय बृहन्मुंबई विभाग, मुंबई M NO . 46047

सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय बृहन्मुंबई विभाग मुंबई सास्मिरा, सास्मिरा मार्ग, वरळी, मुंबई-४०००३०. चौकशीची जाहीर नोटीस अर्ज क्रमांक: ACC / X / 894 / 2022 सार्वजनिक न्यासाचे नावः Vinod Bihari Charitable Trust .. बाबत Alok Khanra .. अर्जदार

सर्व संबंधित लोकांस जाहीर नोटीशीने कळविण्यात येते की, सहाय्यक धर्मादाय आयुक्त-१०, बृहन्मुंबई विभाग, मुंबई हे वर नमूद केलेल्या अर्ज यासंबंधी महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधिनियम, १९५० चे कलम १९ अन्वये खालील मुद्यांवर चौकशी करणार आहेत:-

१) वर नमद केलेला न्यास अस्तित्वात आहे काय ? आणि सदरचा न्यास सार्वजनिक स्वरुपाचा आहे काय?

२) खाली निर्दिष्ट केलेली मिळकत सदर न्यासाच्या मालकीची आहे काय अ) जंगम मिळकत (वर्णन) : रू. १०००/-

(अक्षरी रूपये एक हजार फक्त) ब) स्थावर मिळकत (वर्णन) : निरंक

, सदरच्या चौकशी प्रकरणामध्ये कोणास काही हरकत घ्यावयाची असेल अगर पुरावा देणेचा असेल त्यांनी त्यांची लेखी कैफियत ही नोटीस प्रसिध्द झाल्या तारखेपासन तीस दिवसांच्या आत या कार्यालयाचे वरील पत्त्यावर मिळेल अशा रीतीने पाठवावी. त्यानंतर आलेल्या कैफियतीचा विचार केला जाणार नाही. तसेच मुदतीत कैफियत न आल्यास कोणास काही सांगावयाचे नाही असे समजून चौकशी पुरी केली जाईल व अर्जाचे निकालाबाबत योग्य ते आदेश

ही नोटीस माझे सहीनिशी व मा. धर्मादाय आयुक्त, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांचे शिक्क्यानिशी आज दिनांक २९/०४/२०२२ रोजी दिली

शिक्का

सार्वजनिक न्यासाचे नाव:

नमुना क्र. ७५

सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय बृहन्मुंबई विभाग, मुंबई सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय

बृहन्मुंबई विभाग मुंबई

अधीक्षक (न्याय शाखा),

सास्मिरा, सास्मिरा मार्ग, वरळी, मुंबई-४०००३०. चौकशीची जाहीर नोटीस अर्ज क्रमांक: ACC / X / 882 / 2022

Tauheed Education Trust .. बाबत Mohammad Farook Umar Rehmatullah Advani .. अर्जदार सर्व संबंधित लोकांस जाहीर नोटीशीने कळविण्यात येते की, सहाय्यक धर्मादाय आयुक्त-१०, बृहन्मुंबई विभाग, मुंबई हे वर नमूद केलेल्या अर्ज यासंबंधी महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधिनियम, १९५० चे कलम १९ अन्वये खालील मुद्यांवर चौकशी

करणार आहेत:-१) वर नमूद केलेला न्यास अस्तित्वात आहे काय? आणि सदरचा

न्यास सार्वजनिक स्वरुपाचा आहे काय? २) खाली निर्दिष्ट केलेली मिळकत सदर न्यासाच्या मालकीची आहे काय

अ) जंगम मिळकत (वर्णन): रू. १०००/-(अक्षरी रूपये एक हजार फक्त)

ब) स्थावर मिळकत (वर्णन) : निरंक सदरच्या चौकशी प्रकरणामध्ये कोणास काही हरकत घ्यावयाची असेल अगर पुरावा देणेचा असेल त्यांनी त्यांची लेखी कैफियत ही नोटीस प्रसिध्द झाल्या तारखेपासून तीस दिवसांच्या आत य कार्यालयाचे वरील पत्त्यावर मिळेल अशा रीतीने पाठवावी. त्यानंतर आलेल्या कैफियतीचा विचार केला जाणार नाही. तसेच मदतीत कैफियत न आल्यास कोणास काही सांगावयाचे नाही असे समजन चौकशी परी केली जाईल व अर्जाचे निकालाबाबत योग्य ते आदेश दिले जातील

ही नोटीस माझे सहीनिशी व मा. धर्मादाय आयुक्त, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांचे शिक्क्यानिशी आज दिनांक २०/०४/२०२२ रोजी दिली.



अधीक्षक (न्याय शाखा),